

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ :  
अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये  
नवीन अतिरिक्त तुकड्यांना मान्यता  
देणेबाबत

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग  
शासन आदेश क्रमांक एनजीसी २०२०/(१०५/२०)/मशि-४  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक: ३१ जुलै, २०२०.

**संदर्भ:** १) शासन निर्णय क्र. एनजीसी-२०१७/(२०८/१७)/मशि-४, दि.१३.०९.२०१७.  
२) सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.०९ दिनांक २५.०६.२०२०.

### शासन आदेश

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९, संदर्भ क्र.२ येथील दि.२५.०६.२०२० चे अध्यादेश आणि संदर्भ क्र.१ येथील दि.१३.०९.२०१७ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्यातील अकृषि विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी नवीन अतिरिक्त तुकड्यांचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर केले आहेत. सदर प्रस्तावांची संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांनुसार छाननी करण्यात आली. विद्यापीठांच्या शिफारशीच्या अनुषंगाने शासन स्तरावर केलेल्या छाननीनुसार पात्र ठरलेल्या प्रस्तावांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (४) (घ) तसेच त्याखालील परंतुकान्वये शासनास प्राप्त अधिकारानुसार अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयात पुढील विवरणात नमूद केल्यानुसार नवीन अतिरिक्त तुकड्यांना खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून कायम विना अनुदान तत्वावर मंजूरी देण्यात येत आहे.

अ. क्र.	संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन तुकडी/ जलदगती तुकडी नियमित करणे
१	३	४
<b>मुंबई विद्यापीठ, मुंबई</b>		
१	डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे किर्ती ए. डुंगरसी कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स, काशीनाथ धरु रोड, वीर सावरकर मार्ग, आगार बाजार जवळ, दादर (प.) मुंबई ४०० ०२८	बी.एम.एस.
२	नवनीत एज्युकेशन सोसायटीचे नाईट डिग्री कॉलेज ग्लीडरलेन म्युसिपल शाळा इमारत, बेलसिस पूल, रेल्वे स्टेशनच्या समोर, मुंबई सेंट्रल-४०० ००८	बी.कॉम (१२०-२४०)

अ. क्र.	संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन तुकडी/ जलदगती तुकडी नियमित करणे
१	३	४
३	नमिता एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे सिध्दार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स एन.एस. नॉलेज सेंटर, बोराडपाडा, पो. चारगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे ४२१ ५०३	बी.कॉम.
४	सहयोग प्रतिष्ठानचे सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ज्ञानमृत विद्यालय, दुर्गादेवी पाडा, अंबरनाथ (पू.) जि. ठाणे- ४२१ ५०१	बी .एस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज)
५	जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गोवेली, ता. कल्याण, जि. ठाणे- ४२१ १०३	बी. एस्सी. (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी)
६	मैत्रेय बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे जी. के एस.. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सरकारी हॉस्पिटलजवळ, मिलेक्ट्री शाळेसमोर, खडवली, ता. कल्याण, जि. ठाणे-४२१ ६०५	बी. ए. बी. कॉम (अकाउंटिंग अँड फायनांस)
७	कल्याण व्हेलफेयर मर्चंट एज्युकेशन सोसायटीचे लक्ष्मण देवराम सोनावणे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, अग्नीशामक दलासमोर, दुर्गाडी किल्लाच्या जवळ, मुरबाड रोड, कल्याण (प), जि. ठाणे	बी. ए. ( तिसरी तुकडी)(२४०-३६०) बी. कॉम (अकौंटिंग अँड फायनान्स) (दुसरी तुकडी)(६०-१२०) एम. एस्सी. (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (दुसरी तुकडी) (२०-४०)
८	जान्हवीज मल्टी फाउंडेशनचे वंदे मातरम कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स दिवा-वसई रेल्वे रुट, कोपर गाव, कोपर (प), विष्णू नगर, डोबिवली, जि. ठाणे- ४२१ २०२	बी. कॉम. बी. कॉम (अकाउंटिंग अँड फायनांस) बी. एम. एस.
९	जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, म्हसा, ता. मुरबाड, जि. ठाणे-४२१ १०४	बी. ए. (१२०-२४०)
१०	साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री इंद्रपाल बाबुराव चौघुले लॉ कॉलेज, राहनाळ, अंजूरफाटा, ता. भिवंडी, जि. ठाणे- ४२१ ३०२	विधी (३ वर्षे) (६०-१२०)
११	सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे लॉ कॉलेज खारे-खूरण रोड, ता. आणि जि. पालघर ४०१४०४	विधी (३ वर्षे) (६०-१२०)
१२	आर. पी. एज्युकेशनल ट्रस्टचे आर. पी. इन्स्टिट्युट ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट प्लॉट नं ४४, शास्त्री नगर, गणपती मंदीराजवळ, वसई (प), जि. पालघर	बी. एस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज)

अ. क्र.	संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन तुकडी/ जलदगती तुकडी नियमित करणे
१	३	४
१३	ज्ञानोदया एज्युकेशन ट्रस्टचे ज्ञानोदया डिग्री कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स कोल्ही चिंचोटी कामन रोड, वसई (पू), जि. पालघर - ४०१ २०८	बी. कॉम (१२०-२४०)
१४	कमळगौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे सदगुरु वामनबाबा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोजा, प्लॉट नं २९, सेक्टर ११, सिडको, ता. पनवेल, जि. रायगड	बी. कॉम
१५	आय.टी. एम. ट्रस्टचे इन्स्टिटयुट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयटीएम कॅम्पस, २५ आणि २६ इन्स्टिटयुशनल एरिया, सेक्टर-४, खारघर (पू), जि रायगड - ४१० २१०	बी. एस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज) (१२०-१८०)
१६	पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स महाड, जि. रायगड- ४०२ ३०१	एम. एस्सी. (ऑर्गॅनिक केमिस्ट्री)
१७	नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ. दातार सायन्स, डॉ बेहरे आर्टस अँड श्री पिलूकाका जोशी कॉमर्स कॉलेज (डी. बी. जे. कॉलेज) एस. के. पाटील नगर, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी	एम. एस्सी (ऑर्गॅनिक केमिस्ट्री)
१८	के. व्ही. पेंढारकर कॉलेज आर्टस, सायन्स अँड कॉमर्स डोंबिवली (प.) ता. कल्याण जि. ठाणे ४२१२०३ (मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या या.क्र.५६७०/२०१९ च्या दिनांक १३.०६.२०१९ च्या आदेशाच्या अनुषंगाने प्रस्ताव विचारात घेण्यात आला आहे)	Commerce-Bachelor of Commerce (Accounting and Finance ) १ Div (medium - English)
१९	हिंदी विद्या प्रचार समितीचे कॉलेज ऑफ लॉ घाटकोपर स्टेशनच्या बाजूला, घाटकोपर (प.), मुंबई- ४०० ०८६	विधी (३ वर्षे) (६०-१२०) विधी (५ वर्षे) (६०-१२०)
२०	अभय शिक्षण केंद्राचे राजर्षी शाहू कॉलेज ऑफ लॉ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कन्नमवार नगर क्र १, विक्रोळी (पू), मुंबई- ४०० ०८३	विधी (३ वर्षे)
२१	विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ लॉ, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई- ४०० ०७१	विधी (३ वर्षे)

अ. क्र.	संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन तुकडी/ जलदगती तुकडी नियमित करणे
१	३	४
२२	हबीब एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीचे एम. एस. कॉलेज ऑफ लॉ, हबीब एज्युकेशनल कॉम्प्लेक्स, एम. एच. मोहानी रोड, कौसा, मुंब्रा, जि. ठाणे- ४०० ६१२	विधी (३ वर्षे)
२३	श्री राहुल एज्युकेशन सोसायटीचे श्री एल. आर. तिवारी कॉलेज ऑफ लॉ, कनाकिया पार्क, मिरा रोड (पू), जि. ठाणे- ४०१ १०७	विधी (३ वर्षे) (६०-१२०)
२४	जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे जीवनदीप लॉ कॉलेज, गोवेली, ता. कल्याण, जि. ठाणे- ४२१ १०	एल. एल. बी. (६०-१२०)
२५	कमळगौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज, सेक्टर ११, सिडको तळोजा वसाहत, सिडको, ता. पनवेल, जि. रायगड-४१० २०८	विधी (३ वर्षे)
<b>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर</b>		
२६	यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाखांदुर, भंडारा	१) विज्ञान व तंत्रज्ञान-बॅचलर ऑफ सायंस- १ तुकडी -(माध्यम-[इंग्रजी]) २) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स- १ तुकडी -(माध्यम-[इंग्रजी])
२७	तायवाडे कॉलेज, महादुला-कोराडी, नागपूर	१) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स- १ तुकडी - (माध्यम-[इंग्रजी]) २) विज्ञान व तंत्रज्ञान-बॅचलर ऑफ सायन्स- १ तुकडी - (माध्यम-इंग्रजी)
२८	न्यु आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा	१) विज्ञान व तंत्रज्ञान-मास्टर ऑफ सायंस (बायोटेक्नॉलॉजी) -२२ वरून २२-(माध्यम-[इंग्रजी]) २) वाणिज्य व व्यवस्थापन-मास्टर ऑफ कॉमर्स-८० वरून ८०- (माध्यम-[इंग्रजी])[मराठी]
२९	विद्याभारती कॉलेज, सेलू जि. वर्धा	१) वाणिज्य व व्यवस्थापन-मास्टर ऑफ कॉमर्स- ८० वरून ८०-(माध्यम-[इंग्रजी])[मराठी]

अ. क्र.	संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन तुकडी/ जलदगती तुकडी नियमित करणे
१	३	४
<b>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे</b>		
३०	डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे एज्युकेशन सोसायटीचे अहमदनगर महाविद्यालय, पत्ता-स्टेशन रोड, अहमदनगर, जि.अहमदनगर, पिनकोड-४१४००१	विज्ञान व तंत्रज्ञान-बी.सी.ए.(विज्ञान)
३१	रयत शिक्षण संस्था एस.एस.जी.एम.शास्त्र गौतम आर्टस आणि संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, पत्ता-ता.कोपरगाव, जि.अहमदनगर, पिनकोड-४२३६०१	विज्ञान व तंत्रज्ञान- एम.एस्सी.ऑरगॅनिक केमिस्ट्री, एम.एस्सी. अॅनॅलिटिकल केमिस्ट्री
३२	कोपरगाव तालुका शिक्षण संस्था के.जे.सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पत्ता-मोहनीराजनगर, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर पिनकोड-४२३६०१	वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम विज्ञान व तंत्रज्ञान- एम.एस्सी.ऑरगॅनिक केमिस्ट्री, एम.एस्सी. फिजिक्स, बी.एस्सी- कॉम्प्युटर सायन्स, बी.एस्सी.
३३	श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, पत्ता-ज्ञानेश्वर नगर मु.पो.भेंडा ता.नेवासा, जि.अहमदनगर	विज्ञान व तंत्रज्ञान-एम.एस्सी. अॅनॅलिटिकल केमिस्ट्री
३४	श्री. दादसाहेब राजळे शिक्षण संस्था, दादा पाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय, पत्ता-आदिनाथ नगर, ता. पाथर्डी, जि.अहमदनगर	विज्ञान व तंत्रज्ञान-एम.एस्सी- अॅनॅलिटिकल केमिस्ट्री
३५	शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर, नगरपालिका कला, दा.ज.मालपाणी वाणिज्य व ब.ना. सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर, घुलेवाडी, ता.संगमनेर, जि.अहमदनगर	विज्ञान व तंत्रज्ञान-एम.एस्सी- अॅनॅलिटिकल केमिस्ट्री
३६	श्री. नेमीनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम(जैन गुरुकुल) संचलित, कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कला, श्रीमान मो.गी.लोढा वाणिज्य आणि श्रीमान पी.एच.जैन विज्ञान महाविद्यालय, चांदवड, पत्ता-ता.चांदवड, जि.नाशिक, पिनकोड-४२३१०१	वाणिज्य व व्यवस्थापन-एम.कॉम
३७	अनेकान्त एज्युकेशन सोसायटी,तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती, जि.पुणे	विज्ञान व तंत्रज्ञान-एम.एस्सी- झुलॉजी

अ. क्र.	संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन तुकडी/ जलदगती तुकडी नियमित करणे
१	३	४
३८	एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, पत्ता-२८/१५/१६ नऱ्हे धायरी रोड,(पारी कंपनी चौक), पुणे, ता.हवेली (महानगर पालिका हद्द वगळून), जि.पुणे, पिन-४११०४१	वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम विज्ञान व तंत्रज्ञान-एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स
३९	चाकण शिक्षण मंडळ, कला व वाणिज्य महाविद्यालय, पत्ता-चाकण, आगरवाडी रोड, ता.खेड,जि.पुणे, पिनकोड-४१०५०१	वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम
४०	खे.ता.शि.प्र. मंडळ , साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय, पत्ता-राजगुरुनगर,ता.खेड, जि.पुणे	वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम
४१	सिंहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटी, सिंहगड इन्स्टिट्युट हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पत्ता-गट नं-३०९, कुसगाव बु. लोनावळा-४१०४०१ (मावळ), ता.मावळ, जि.पुणे	विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी (एच.एस) बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज
४२	राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पत्ता-लांडेवाडी, भोसरी, ता. पिंपरी चिंचवड (महानगरपालिका हद्द), जि.पुणे पिन-४११०३९	वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम, वाणिज्य व व्यवस्थापन-एम.कॉम, मानवविज्ञान-बी.ए.
४३	कॅम्प एज्युकेशन सोसायटी डॉ. अरविंद बी.तेलंग इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पत्ता-प्लॉट नं. जी/पी/ १५९ जी. ब्लॉक एम.आय.डी.सी. चिंचवड पुणे-४११०१९, ता.पिंपरी चिंचवड (महानगरपालिका हद्द) जि.पुणे	विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी (एच.एस) बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज
४४	पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पत्ता-४८-१अ, एरडवणा,पौडरोड, पुणे,ता.पुणे (महानगरपालिका हद्द) जि.पुणे, पिन-४११०३८	वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम, मानवविज्ञान-बी.ए.
४५	पीपल्स एज्युकेशन सोसायटी, डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, पत्ता-जयजवाननगर, येरवाडा,पुणे-६, ता.-पुणे (महानगरपालिका हद्द), जि.पुणे	मानवविज्ञान-बी.ए.
४६	द.पी.जी.के. मंडळ, एच.व्ही. देसाई महाविद्यालय, पत्ता-देसाई ब्रदर्स विद्याभवन,५९६ बुधवार पेठ, ता.पुणे (महानगरपालिका हद्द), जि.पुणे	विज्ञान व तंत्रज्ञान-एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी

अ. क्र.	संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन तुकडी/ जलदगती तुकडी नियमित करणे
१	३	४
४७	महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय, कर्वे नगर, पुणे-५२, पत्ता-कर्वे नगर, पुणे(महानगरपालिका हद्द) जि.पुणे	वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम, वाणिज्य व व्यवस्थापन-एम.कॉम
४८	महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, ता. पुणे (महानगरपालिका हद्द) जि.पुणे	मानवविज्ञान-बी.ए.
४९	पुणे विद्यार्थीगृह विज्ञान महाविद्यालय पत्ता-४४, विद्यानगरी शिवदर्शन पर्वती,पुणे-४११००९ ता. पुणे (महानगरपालिका हद्द) जि.पुणे	विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स
५०	विजयराज भारत एव्हिएशन अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन चे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, पुणे पत्ता-सर्वे नं. ६५ अशोक लेलँड वर्कशॉप च्या मागे कात्रज मुंबई बायपास, आंबेगाव बु., पुणे-४११०४६ ता.पुणे (महानगरपालिका हद्द) जि.पुणे	विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी. एव्हिएशन
५१	क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाऊंडेशन स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स, पत्ता- बिल्डिंग नं- ६००, गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी, पुणे, सातारा रोड, खुशबू हॉटेलच्या मागे, बालाजीनगर, धनकवडी, पुणे, ता.पुणे (महानगरपालिका हद्द) जि.पुणे	वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम,
५२	डेक्कन एज्युकेशन सोसायटी श्री. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय, पत्ता-फर्ग्युसन महाविद्यालय आवार, पुणे, ता. पुणे (महानगरपालिका हद्द) जि.पुणे	मानवविज्ञान-बी.एस.एल.- बी.ए.एल.एल.बी. मानवविज्ञान-एल.एल.बी.(तीन वर्षे)बॅचलर ऑफ लॉज
<b>एस.एन.डी. टी. विद्यापीठ</b>		
५३	शिवम महिला शिक्षण प्रसारक मंडळ, कॉलेज ऑफ होम सायन्स, काबाडी मोहल्ला, उडशील मठ समोर, जालना-४६०२०३, जि.जालना	अतिरिक्त तुकडी- बी.डिझाईन
५४	नॉलेज पार्क फॉर रुरल डेव्हलपमेंट, लेट पार्वतीबाई जोधळ, वुमेन्स लॉ कॉलेज, जुना डोंबिवली रस्ता, शास्त्री नगर, ठाणे, डोंबिवली-४२१२०२ जि.ठाणे	अतिरिक्त तुकडी-एल.एल.बी.
५५	श्री. मोहटादेवी शिक्षण संस्था, प्रगती महाविद्यालय, सावखेडा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद	विज्ञान (बी.एस्सी. जनरल)

अ. क्र.	संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन तुकडी/ जलदगती तुकडी नियमित करणे
१	३	४
<b>कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव</b>		
५६	महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा, यावल रोड, चोपडा, ता.चोपडा, जि.जळगाव	बी.बी.ए.-द्वितीय वर्ष बी.सी.ए.-तृतीय वर्ष
५७	पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे स.ई. पाटील कला, गि.बा.पटेल विज्ञान आणि शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ वाणिज्य महाविद्यालय, शहादा, ता.शहादा, जि.नंदुरबार	बी.एस्सी.-द्वितीय वर्ष बी.एस्सी.-तृतीय वर्ष
५८	सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ, धुळे संचलित वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा, जि.नंदुरबार	बी.एस्सी. प्रथम वर्ष
५९	आर.सी.पटेल एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, शिरपूर, धुळे, करवंद नाका, शिरपूर, ता.शिरपूर, जि.धुळे	बी.बी.ए.-प्रथम वर्ष, बी.सी.ए.-प्रथम वर्ष
६०	जी.एच.रायसोनी एज्युकेशनल फाऊंडेशन सोसायटी, जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव, गट क्र.५७/१, शिरसोली रोड, मोहाडी, ता.जि. जळगाव.	बी.बी.ए.-तृतीय वर्ष, बी.सी.ए.-द्वितीय वर्ष
६१	खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगांव, आयएमआर कॅम्पस, डी.आय.सी.च्या मागे, एन.एच.-६, जळगाव, ता.जि.-जळगाव.	बी.बी.ए.-प्रथम वर्ष, बी.सी.ए.-प्रथम वर्ष
<b>शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर</b>		
६२	श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर	बी.कॉम.-भाग-१ अ.तुकडी क्र.१
६३	सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, माळवाडी, कातोली, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर, कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, आसुर्ले पोर्ले, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर	बी.एस्सी.-भाग-३ तुकडी क्र.-१



अ. क्र.	संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन तुकडी/ जलदगती तुकडी नियमित करणे
१	३	४
६४	कौन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर	पाच वर्षीय विधी अभ्यासक्रम-प्रथम वर्ष तुकडी क्र.-१
६५	लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज (कला व विज्ञान), सांगली	बी.एस्सी.-भाग-२ अतिरिक्त तुकडी क्र.-२ बी.एस्सी.-भाग-३ अतिरिक्त तुकडी क्र.-२,
६६	कासेगांव शिक्षण संस्था, श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील महाविद्यालय, इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली	बी.कॉम-भाग-२ अतिरिक्त तुकडी क्र.-१
६७	रयत शिक्षण संस्था, सातारा, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड, ता.कराड, जि.सातारा	एम.एस्सी- भाग-१(ऑर्गॅनिक केमिस्ट्री) अतिरिक्त तुकडी क्र.-१ (तुकडी वाढ ४१ वरुन ६०), एम.एस्सी- भाग-१(अनॅलिटिकल केमिस्ट्री) अतिरिक्त तुकडी क्र.-१ (तुकडी वाढ २१ वरुन ४०), एम.एस्सी- भाग-१(इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी) अतिरिक्त तुकडी क्र.-१ (तुकडी वाढ २१ वरुन ४०), एम.एस्सी- भाग-१(स्टॅटिस्टिक्स) अतिरिक्त तुकडी क्र.-१(तुकडी वाढ २१ वरुन ४०),
<b>पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर</b>		
६८	रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर	एम.कॉम. - भाग - २ (अॅडव्हान्स अकाउन्टसी)
६९	कै. संभाजीराव गरड बहुउद्देशीय व संशोधन संस्थेचे देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, सोलापूर	बी.एस्सी. - भाग - १
७०	कै. संभाजीराव गरड बहुउद्देशीय व संशोधन संस्थेचे देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, सोलापूर	बी.कॉम.- भाग - १
७१	सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सांगोला महाविद्यालय, सोलापूर	बी.एस्सी. (ई.सी.एस.) - भाग-१

अ. क्र.	संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन तुकडी/ जलदगती तुकडी नियमित करणे
१	३	४
७२	श्री. ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर	बी.कॉम. - भाग - २
७३	श्री. ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर	बी.बी.ए. - भाग - २
७४	श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, सोलापूर	बी.कॉम. - भाग - ३
७५	श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, सोलापूर	बी.कॉम. - भाग - २
७६	श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, सोलापूर	बी.कॉम. - भाग - १
७७	रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर	बी.कॉम. भाग- २
<b>डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद</b>		
७८	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शिव छत्रपती महाविद्यालय, औरंगाबाद	बी.कॉम.
७९	मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अंबड, जि.जालना	बी.एस्सी.
८०	मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अंबड, जि.जालना	बी.कॉम.
८१	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सुंदरराव सोळंके महाविद्यालय, माजलगाव, ता.माजलगाव, जि.बीड	बी.एस्सी. व बी.कॉम. प्रत्येकी एक तुकडी
८२	राजकुंवर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे राजकुंवर महाविद्यालय, अंजिठा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद	बी.एस्सी. १ तुकडी
८३	राजकुंवर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, जालना संचलित राजकुंवर महाविद्यालय, बनोटी, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद	बी.एस्सी. १ तुकडी
८४	राजकुंवर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित, राजकुंवर महाविद्यालय बनोटी, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद याचिका क्र. १२०७४/२०२०	बी.ए.,बी.कॉम.व बी.एस्सी.
८५	राजकुंवर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित, राजकुंवर महाविद्यालय अंजिठा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद याचिका क्र. १२०७७/२०२०	बी.ए.,बी.कॉम.व बी.एस्सी.

अ. क्र.	संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन तुकडी/ जलदगती तुकडी नियमित करणे
१	३	४
<b>स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठ, नांदेड</b>		
८६	महाराष्ट्र शिक्षण समितीचे महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा, जि.लातूर	बी.कॉम.-प्रथम वर्ष-अतिरिक्त तुकडी

२. अटी व शर्ती :-

१. अस्तित्वात असलेल्या ज्या महाविद्यालयात नवीन अतिरिक्त तुकड्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत, त्या महाविद्यालयाने त्यांच्या विभागीय सहसंचालकांकडे ते भविष्यात कोणत्याही परिस्थितीत अनुदानाची मागणी करणार नाहीत असे हमीपत्र रु. १००/- च्या नॉन ज्युडीशियल स्टॅप पेपरवर सादर करावे.
२. महाविद्यालयाने हमीपत्र सादर केल्याशिवाय किंवा तसे विभागीय सहसंचालकांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय संबंधित विद्यापीठाने संलग्नतेची प्रक्रिया सुरु करू नये.
३. महाविद्यालयांनी, संबंधित विद्यापीठाने विहित केलेल्या निकषांनुसार व विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अध्यापक / कर्मचारी वर्ग नेमणे आवश्यक असून, इतर सर्व आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध कराव्यात व त्याची खात्री विभागीय सहसंचालकांनी करावी आणि तद्नंतरच उपरोक्त अट क्र. २ मधील प्रमाणपत्र विद्यापीठास द्यावे.
४. महाविद्यालयाने कोणत्याही परिस्थितीत मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नयेत.
५. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (ऑफिलिएशन ऑफ कॉलेजस बाय युनिव्हर्सिटीज) रेग्युलेशन २००९ मध्ये महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याबाबत विहित निकषांची पूर्तता केल्याशिवाय संबंधित महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याची कार्यवाही विद्यापीठाने करू नये.
६. संबंधित विद्यापीठांनी, वरील विवरणपत्रातील महाविद्यालयांनी प्रकरणपरत्वे नॅक मुल्यांकन/ पुनर्मुल्यांकन करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा.
३. विद्यापीठांनी संलग्नीकरण देण्याबाबत आवश्यक असलेली पुढील कार्यवाही करण्यापूर्वी शासन मान्यता आदेशांचे अवलोकन केल्याशिवाय व विभागीय सहसंचालकांचे अट क्रमांक २ मधील प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय संलग्नता देण्याची प्रक्रिया सुरु करू नये. विद्यापीठांनी संलग्नतेबाबतचा पूर्तता अहवाल संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांना पाठवावा.
४. संबंधित विद्यापीठांनी व विभागीय सहसंचालकांनी मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त तुकड्यांचा नियतकालिक आढावा घेऊन सदर अतिरिक्त तुकड्यांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या ५०% किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी दिसून आल्यास सदर अतिरिक्त तुकड्यांची मान्यता रद्द समजून तसे शासन व विद्यापीठाच्या माहितीने विभागीय सहसंचालकांनी आदेश काढावेत. मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ, नागपूर येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक २४४६/२०१३ व २४४८/२०१३ मध्ये उपस्थित केलेल्या बाबी विचारात घेता या अटी संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ व विभागीय सहसंचालक यांची राहिल.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२००७३११२०५००७००८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(द.व. खारके)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य.
- २) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ३) सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
- ४) संबंधित संस्था, (विद्यापीठामार्फत)
- ५) निवड नस्ती (मशि-४)